

शासकीय परिवहन सेवा, मुंबई या  
कार्यालयामार्फत खाजगी पुरवठादारांकडून  
घेण्यात येणाऱ्या वाहनांचे दर करार निश्चित  
करणेबाबत...

महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग  
शासन निर्णय क्रमांक:- शापसे-२०१६/प्र.क्र.८६/का.३१  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक:- ११ एप्रिल, २०१७.

**वाचा:-**

- १) नियंत्रक, शासकीय परिवहन सेवा, यांचे पत्र क्र. शापसे/वा. वि./२०१६/९४४/दि.११.०५.२०१६.
- २) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. शापसे-१०११/प्र.क्र.१५५/३१, दि. ३०.०६.२०११.
- ३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. शापसे-२०१४/प्र.क्र.१३२/३१, दि. ११.०५.२०१५

**प्रस्तावना:-**

शासकीय परिवहन सेवा, वरली, मुंबई यांच्याकडून अति व अति महत्वाच्या राज्य अतिथींच्या परिवहन व्यवस्थेसाठी, शासकीय वाहने उपलब्ध नसताना खाजगी पुरवठादारांकडून भाड्याने वाहने उपलब्ध करून घेण्यात येतात. याकरिता संदर्भाधिन क्र. ३ अन्वये, निश्चित केलेल्या पुरवठादाराचे दरपत्रक संपुष्टात आल्यानंतर भाडेत्वावर वाहने घेण्यासाठी अशा वाहनांचे दरकरार करण्यासाठी ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने प्राप्त निविदांचे संदर्भ क्र. २ च्या दिनांक ३०.०६.२०११ च्या शासन निर्णयान्वये गठित समितीमार्फत छाननी करण्यात आली. सदर छाननी अंती वाहन पुरवठ्यासंदर्भातील विविध टप्प्याचे कमीत कमी दर अंतिमतः निश्चित करण्यात आले. या निश्चित करण्यात आलेल्या दरांना मान्यता देण्याची व या दराने जे खाजगी पुरवठादार वाहने पुरविण्यास तयार असतील त्या पुरवठादारांना शासन मान्य पुरवठादार म्हणून मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

**शासन निर्णय:-**

शासकीय परिवहन सेवा, वरली, मुंबई यांचेकडून मुंबईस भेट देणाऱ्या सन्माननीय अतिथींच्या परिवहन व्यवस्थेसाठी शासकीय वाहने उपलब्ध नसताना खाजगी पुरवठादारांकडून भाड्याने वाहने उपलब्ध करून घेण्यासाठी सोबतच्या विवरणपत्र- अ मधील दरास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. या दराने तसेच निविदेतील अटी व शर्तीच्या अधिन राहून खालील पुरवठादारांकडून वाहने उपलब्ध करून घेण्यासही या शासन निर्णयान्वये, शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	वाहन पुरवठादाराचे नांव व पत्ता	दूरध्वनी क्रमांक
१	मे. ए. बी. ट्रॅव्हल्स, मुंबई ६-अ, शॉप नं.१, दामोदर पार्क, एल.बी.एस. मार्ग, घाटकोपर, (पश्चिम) मुंबई-४०० ०८६	०२२-२५००८८५५ भ्रमणध्वनी क्र. ९८२०१४८५८, ९६६४४६६७८९
२	मे. संजय ट्रॅव्हल्स, मुंबई १०१ पुजा रेसिडन्सी प्लॉट नं. ७७ शेअर अ पंजाब को. ऑ. हौ. सो. अंधेरी (पूर्व, मुंबई -४०० ०६९	०२२-२३५३०२९१, २३५३०२९२ भ्रमणध्वनी क्र. ९८६९०८१४७८
३	मे. सुलभा ट्रॅव्हल्स, मुंबई १०, मॅजेस्टिक शॉपिंग सेंटर, जे. एस. एस. रोड, गिरगांव, मुंबई ४०० ००४	०२२-२३८९००६२, २३८५०७८० भ्रमणध्वनी क्र. ९८२१४७०३२२

४	मे. इको (इंडिया) मोबॅलिटी अँड हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. मुंबई श्री बालाजी अँटोमोबाईल्स, ११/सर्व्हिस रोड, सदानंद हॉटेल जवळ, सुभाष नगर, वाय कॉलनीच्या पाठीमागे, वांद्रे (पूर्व) मुंबई-४०० ०५१.	भ्रमणध्वनी क्र.८८७९३९९६६९ email- abhishek@ecorentacar.com
---	---	---

२. खाजगी पुरवठादाराकडून भाड्याने वाहने घेण्यासंदर्भात नियंत्रक, शासकीय परिवहन सेवा, मुंबई यांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी-

१. निविदा सूचनांमधील अटी व शर्तीच्या अधिन राहून सोबतच्या विवरणपत्रातील दर मान्य असलेल्या उपरोक्त पुरवठादारांबरोबर वाहन पुरवठ्याबाबतचा आवश्यक तो दरकरार तात्काळ करून घेण्यात यावा. तसेच निविदेतील अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन होईल असे पहावे.
२. सदर दरकरार दिनांक ०१/०४/२०१७ पासून एक वर्षाच्या कालावधीसाठी (दि. ०१.०४.२०१७ ते दि. ३१.०३.२०१८ पर्यंत) अंमलात राहील.
३. सदर दर करारामध्ये कोणतेही बदल वा सुधारणा करण्याचे अधिकार अंतिमतः शासनाचे राहतील.
४. खाजगी वाहने भाड्याने उपलब्ध करून घ्यावयाची झाल्यास नियंत्रकांनी वरील शासनमान्य पुरवठादारांकडूनच वाहने उपलब्ध करून घ्यावीत. तीन्ही पुरवठादारांना समान न्यायाने भाड्याने वाहने उपलब्ध करून देण्याबाबत कळविण्यात यावे. जर एखाद्या पुरवठादाराने त्या दिवशी वाहने पुरविण्यास असमर्थता दर्शविली तर तसे त्या पुरवठादाराकडून लेखी घेण्यात यावे व त्याची प्रत बिलासोबत सादर करावी.
५. उपरोक्त तीन्ही पुरवठादारांनी विविक्षित परिस्थितीत / अपरिहार्य कारणास्तव वाहने पुरविण्यास असमर्थता दर्शविल्यास, अशा अपवादात्मक परिस्थितीत शासनमान्य दराने अन्य पुरवठादाराकडून वाहन उपलब्ध करून घेण्यास नियंत्रक, शासकीय परिवहन सेवा, यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
६. वाहन पुरवठा केल्यानंतर त्याबाबतची देयके पुरवठादारांना ३ महिन्यांच्या आत अदा करणे अभिप्रेत आहे. त्यासाठी वाहने भाड्याने घेतल्यानंतर नियंत्रकांनी वाहन पुरवठ्याबाबतची देयके तात्काळ प्राप्त करून ती आपल्या शिफारशीसह ३० दिवसांच्या आत न चुकता शासनास सादर करावीत.
७. संबंधित पुरवठादारांनी वाहनाचा पुरवठा केल्यानंतर त्याबाबतचे देयके तात्काळ नियंत्रक, शासकीय परिवहन सेवा, किंवा संबंधित मागणीदारास अदा करण्यासाठी सादर करावीत.
८. राज्य शासनाच्या अन्य प्रशासकीय विभागांना त्यांच्या आवश्यकतेनुसार वाहने खाजगी पुरवठादारांकडून भाड्याने घ्यावयाची असल्यास, त्यांनी परस्पर संबंधित पुरवठादारांकडून विवरणपत्रातील दरानुसार वाहने उपलब्ध करून घ्यावीत. त्यावरील खर्च संबंधित प्रशासकीय विभागाने त्यांच्याकडील तरतूदीतून भागवावा. सदर खर्चाची देयके शासकीय परिवहन सेवा कार्यालयाकडून प्रमाणित करण्याची आवश्यकता नाही. यासाठी शासकीय परिवहन सेवा कार्यालयाशी अनावश्यक पत्रव्यवहार किंवा मागणीपत्र करू नये.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्र. २०१७०४१११५०४३८३३०७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

( स. का. जोंधळे )  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

सहपत्र:- विवरणपत्र

प्रति,

१. संचालक, शासकीय परिवहन सेवा, सर पोचखानवाला रोड, वरळी, मुंबई
२. उप सचिव व उप मुख्य राजशिष्टाचार अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
३. उप सचिव, सामान्य प्रशासन विभाग/का.३१, मंत्रालय, मुंबई
४. उप सचिव (आस्थापना) सर्व मंत्रालयीन विभाग,
५. उप सचिव वित्त विभाग/व्यय-४, मंत्रालय, मुंबई
६. उप सचिव, उद्योग उर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई
७. परिवहन आयुक्त, परिवहन आयुक्त कार्यालय, वांद्रे (पूर्व) मुंबई
८. नियंत्रक, शासकीय परिवहन सेवा, वरळी, मुंबई
९. मे. ए. बी. ट्रॅव्हल्स, ६-अ, शॉप नं.१, दामोदर पार्क, एल.बी.एस. मार्ग, घाटकोपर, (पश्चिम) मुंबई-४०० ०८६
१०. मे. संजय ट्रॅव्हल्स, १०१ पुजा रेसिडन्सी प्लॉट नं. ७७ शेर अ पंजाब को. ऑ. हौ. सो. अंधेरी (पूर्व), मुंबई -४०० ०६९
११. मे. सुलभा ट्रॅव्हल्स, १०, मॅजेस्टिक शॉपिंग सेंटर, जे.एस. एस. रोड, मुंबई ४०० ००४
१२. मे. इको (इंडिया) मोबॅलिटी अँड हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. मुंबई
१३. निवडनस्ती.

शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र. शापसे-२०१६/प्र.क्र.८६/का.३१ दि. ११ एप्रिल, २०१७ चे विवरणपत्र- अ

विवरणपत्र- अ भाडोत्री वाहने पुरविण्याचे न्युनतम दर दर्शविणारा तक्ता

Sr. No.	Vehicle Type	4 Hours & 40 K.M.	8 Hours & 80 K.M.	12 Hours & 120 K.M.	24 Hours & 240 Km	Per Hours	Per K.M.	30/31 Days 2000 K.M.
1	INDIGO / SWIFT DZIRE	1050	1475	2380	4700	85	15	48000
2	HONDA CITY / SX-4 / ETIOS	1600	2300	3600	5690	150	24	75000
3	TOYOTA CORELA / ALTIS / NISSAN SUNNY / HONDA CIVIC / HONDA ACCORD	2250	3000	5200	9000	250	30	90000
4	INNOVA	1600	2190	3340	4890	175	16	70000
5	TAVERA / SCORPIO / SUMO / BOLERO / XYLO / ENJOY	1500	2000	3000	4000	125	14	62000
6	MERCEDEZ / BMW / JAGWAR	11000	13000	18000	30000	500	90	NIL
7	MINI BUS 15/20 SEATER MERCEDZ / VOLVO / SATLAJ	8000	16000	20000	28500	400	65	NIL
8	MINI BUS 28/35 SEATER MERCEDZ / VOLVO / SATLAJ	10000	18000	26000	33500	1000	90	NIL